ssue of duplicate share certificates

Place: Faridabad

Date: 30.04.2021

SI. Name of Shareholder Folio no.

1 SHANTI MALANI S 001251 56268

Mardhekar, Mrs. Šarika R Mardhekar (Prospect No. 749392, 889326 & 922021) Prospect Prospect No. 220; No. 8220; No. 820; No. 820; N	I. R. J. 22 (100) (Rubers Into Laki I welly d One Hundred Sixty Eight Only) IIFL HFL as a foresaid, IIFL HFL may pi es, entirely at the risks, costs and con: -: BMG238-306-310, 3rd Floor, Parikh f anch Office: IIFL House, Sun Infotech 1 Office: IIFL Tower, Piot No.98, Udyog 1	Built-Up Årea, 155 Floor, Chandresh Niketan E, F, G, H, I Chs Ltd, Lodha Heaven Dombivali, Kalyan Shil Road Nilje, Dombivali (E), Thane, (421204, Maharashtra, India roceed against the above secured assets under Section sequences of the Borrowers. For, further details please Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Park Road No. 104, Plot No23, Thone Industrial Area,				
Mr. Ramkrishan Nagesh More, Mrs.Priti Ramkrishan More (Prospect No. 795181) Mr. Ravindra Sampat Mardhekar, Mrs. Sarika R Mardhekar, Mrs. Sarika R Mardhekar, Prospect No. 749392, 889326 & 922021) 20-April-1 (Rupecs Si Prospect Thirty Six i No. 9220; The Said Act. and the applicable R contact to Authorised Officer at Branch Offic Above OTW Hotel, Virar (West) - 401303/0r Wagle Estate, Thane - 400604/0r Corporate Place: Virar, Thane Date: 01-05-2021 If the said Borrowers fall to make payment I 13(4) of the said Act. and the applicable R contact to Authorised Officer at Branch Offic Above OTW Hotel, Virar (West) - 401303/0r Wagle Estate, Thane - 400604/0r Corporate Place: Virar, Thane Date: 01-05-2021 Image: Virar, Thane Date: 01-05-2021	19-April-2021 Rs-42,69,772/- (Rupees Forty Two Lakh Sixty Nine Thousand Seven Hundred Seventy Two Only) 21 Prospect No. 749392 Rs-6,03,102/- Lakh Three Thousand One Hundred Two Only) 0. 889326 Rs-1,36,353/-(Rupees One Lakh Rs.22,22,168/- (Rupees Two Lakh Twenty usand Three Hundred Fity Only) Prospect Rs.2,22,168/- (Rupees Two Lakh Twenty do De Hundred Sixty Eight Only) IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may pi es, entirely at the risks, costs and com- sent Sixty Eight Only) The Sixty Sixty Eight Only Prospect Sixty Sixty Sixty Sixty Sixty Sixty Sixty Sixty Sixty Office: IIFL House, Sun Infotech 1	106 A, admeasuring 52 sq. mtrs., Wing, Agarwal Solitaire, Blidg No 2, Ector No 3, Opp Hdil Layout, Virar West , Virar, Pincode:401303, Maharashtra, India All that piece and parcel of the property being :) Flat No H/102, admeasuring about 375 sq. ft Built-Up Area, 1St Floor, Chandresh Niketan E, F, G, H, I Chs Ltd, Lodha Heaven Dombivali, Kalyan Shil Road Nilje, Dombivali (E), Thane, 421204, Maharashtra, India rocced against the above secured assets under Section sequences of the Borrowers. For, further details please Commercial Centre, Premium Park, Bolinj Agashi Road, Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Vihar, Phase-IV Gurugram,Haryana. uthorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL				
Mardhekar, Mrs. Šarika R Mardhekar, Mrs. Šarika R Mardhekar, (Prospect No. 749392, 889326 & 922021) If the said Borrowers fail to make payment 13(4) of the said Act. and the applicable R contact to Authorised Officer at Branch Offic Above OTW Hotel, Virar (West) - 401303/07 Wale Estate, Thane - 400604/07 Corporate Place: Virar, Thane Date: 01-05-2021	Laih Three Thousand One Hundried Two Only, 0. 889326 Rs. 1,36,357 (Rupes One Laik ousand Three Hundred Fifty Only) Prospect Rs.2,22,1681 (Rupess Two Laik Tiwenty di One Hundred Skik Eight Only) IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may pi es, entirely at the risks, costs and com- : BM6238-306-310, 3rd Hoor, Pankih di anch Office: IIFL House, Sun Infotech Three, Pitcher, Sudy, Udyog ') Flat No H/102, admeasuring about 375 sq. ft Built-Up Area, 1St Floor, Chandresh Niketan E, F, G, H, I Chs Ltd, Lodha Heaven Dombivali, Kalyan Shil Road Nilje, Dombivali (E), Thane, 21204, Maharashtra, India orceed against the above secured assets under Section sequences of the Borrowers. For, further details please Commercial Centre, Premium Park, Bolinij Agashi Road, Park Road No. 16V, Piot No.B-23, Thane Industrial Area, Vina, Phase-IV Gurugram, Haryana. uthorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL				
 13(4) of the said Act. and the applicable R contact to Authorsdo Officer at Branch Offic Above OTW Hotel, Virar (West) - 401303/0r Wagle Estate, Thane - 400604/0r Corporate Place: Virar, Thane Date: 01-05-2021 The Date: 01-05-2021 CHP/e-tender 42/Rfx Code - 3 Maintenance of 1200 TPH Co (Esti. Cost :- Rs. 153.39 Lacs, FF/e-tender 43/Rfx Code - 30 Paras, in view of up-coming mon CHP/e-tender 44/Rfx Code - 3 Paras, in view of up-coming mon CHP/e-tender 44/Rfx Code - 3 250 MW CHP, Paras TPS. (Esti CHP/e-tender 46/Rfx Code - 3 servicing of high mast at 2 x 25 (Esti. Cost :- Rs. 3.46 Lacs, E Selling period for above tender S 	es, entirely at the risks, costs and con: BM6238>306-310, 3rd Floor, Parikh (anch Office:- IIFL House, Sun Infotech F Office: IIFL Tower, Plot No.98, Udyog	sequences of the Borrowers. For, further details please Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Vihar, Phase-IV Gurugram,Haryana. uthorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)				
 Maharahtra State Power Generation Co. Ltd. CHP/e-tender 42/Rfx Code - Maintenance of 1200 TPH Co. (Esti. Cost :- Rs. 153.39 Lacs, 2000) FF/e-tender 43/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 43/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 44/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 44/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. CHP/e-tender 45/Rfx Code - 300 Paras, in view of up-coming more 3. Selling period for above tender 5. 						
 Paras, in view of up-coming more CHP/e-tender 44/Rfx Code - 3 works at old CHP. (Esti. Cost :- CHP/e-tender 45/Rfx Code - 3 250 MW CHP, Paras TPS. (Esti CHP/e-tender 46/Rfx Code - 3 servicing of high mast at 2 x 25 (Esti. Cost :- Rs. 3.46 Lacs, E Selling period for above tender S 	al handling plant & allie	naintenance work contract for Mechanical d works round the clock for Paras TPS.				
 works at old CHP. (Esti. Cost :- CHP/e-tender 45/Rfx Code - 3 250 MW CHP, Paras TPS. (Esti CHP/e-tender 46/Rfx Code - 3 servicing of high mast at 2 x 25 (Esti. Cost :- Rs. 3.46 Lacs, E Selling period for above tender S 	 FF/e-tender 43/Rfx Code - 3000018436 :- Procurement of items for fire service section of TPS Paras, in view of up-coming monsoon season. (Esti. Cost :- Rs.1.58 Lacs, EMD :- Rs. 4,763 /-) 					
 250 MW CHP, Paras TPS. (Esti 5. CHP/e-tender 46/Rfx Code - 3 servicing of high mast at 2 x 25 (Esti. Cost :- Rs. 3.46 Lacs, E 1) Selling period for above tender S 	3. CHP/e-tender 44/Rfx Code - 3000018246 :- AMC for Work of track maintenance & other allied works at old CHP. (Esti. Cost :- Rs. 69.27 Lacs EMD :- Rs. 72,772/-)					
 servicing of high mast at 2 x 25 (Esti. Cost :- Rs. 3.46 Lacs, E Selling period for above tender S 						
, 01) MW Coal Handling Pla	tract for repair maintenance and ant, Paras T.P.S				
 Selling period for above tender S 22.05.2021 at 16.00 Hrs. Selling period for above tender 16.05.2021at 16.00 Hrs. Note :- For detail please see our weater 		021 to 07.05.2021 Submission on dated				
	. No. 3 to 4 from 01.05.2 Sr. No. 5 from 01.05.20	21 to 15.05.2021 Submission on dated				



		Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under
		thorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly
		d Notices under section 13(2) of the said Act, calling upon the
		Notice(s) issued to them. In connection with above, notice is
		in the publication of this notice, the amounts indicated herein
		till the date of payment. The detail of the Borrower(s), amount
	tice and security offered towards repayment	
Name of the Borrower (s) /	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
Guarantor (s)	26-April-2021 Rs.16,24,427/-	All that piece and parcel of the property being : Flat No 302,
Mr. Arun Sopan Bhujbal,	(Rupees Sixteen Lakh Twenty Four	admeasuring 17.108 sq. mtrs. , 3rd Floor , Laxmi Castello
Mrs. Sumitra Arun Bhujbal,	Thousand Four Hundred Twenty	Building E, Survey No 63/1 63/3, Bhopele Karjat, Raigad,
(Prospect No. IL10051304)	Seven Only)	Maharashtra, India, Pincode:-410101
Mr. Kundalik Baburao	24-April-2021 Rs.12,49,847/-	All that piece and parcel of the property being : Flat No 202,
Bhandare, Mrs.Vaishali	(Rupees Twelve Lakh Forty Nine	admeasuring 45.91 sq. mtrs. , 2nd Floor, B Wing, Tulsi
Kundalik Bhandare (Prospect	Thousand Eight Hundred Forty Seven Only)	Aashray, Village Pashane, Tal-Karjat, Vangani West,
No. 768602)		Raigad, Pincode:-421503, Maharashtra, India
Estate, Thane - 400604/Or Cor Place: Raigad, Palghar Date: 0	porate Office : IIFL Tower, Plot No.98, Udy 1-05-2021	yog Vihar, Phase-IV Gurugram, Haryana. Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)
E	Before the Compe	Co-operative Societies,
Bhandari C	Co-op.Bank building, 2 [∞] Dadar (West), Mu	^d floor, P. L. Kale Guruji Marg, mbai-400028.
	ii/ Deemed Conveyance/Ne	

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Deemed Conveyance Application No. 109 of 2021

YOGI JYOT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Bldg No. K-51, C.T.S No. 1723/A YOGI JYOT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Bidg No. K-51, C.T.S No. 1723/A, S.No.67. Yogi Nagar, Borivali (West), Mumbai-400 091 ---- Applicant Versus 1. M/s. Vijawagar Corporation, a Partnership Firm Developers, i. Mr. Rajnikant Shamji Ajmera Mr. Chhotalal Shamji Ajmera Having office address at: 2nd Floor City Mall, Link Road, Andheri (W), Mumbai 400 053, 2. Yogi Sandesh CHS Ltd., Bldg No. A/7, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 3. Yogi Prabhat CHS Ltd., Bldg No. D/8, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 5. Yogi West End CHS Ltd., Bldg No. D/9, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/10, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 6. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 6. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 6. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/10, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 6. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 5. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. 400 091, 6. Yogi Prakash CHS Ltd., Bldg No. A/11, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 7. Yogi Sameep CHS Ltd., Bldg No. A/12, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091,
8. Yogi Sameep CHS Ltd., Bldg No. A/13, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091,
9. Yogi Vardan CHS Ltd., Bldg No. D/13, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 10.
Yogi Samurti CHS Ltd., Bldg No. D 115, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 11.
Yogi Tulsi CHS Ltd., Bldg No. D/16, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 11.
Yogi Tulsi CHS Ltd., Bldg No. D/16, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 12.
Yogi Garu
Kripa CHS Ltd., Bldg No. D/18, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 12.
Yogi Guru
Kripa CHS Ltd., Bldg No. C7, By the saide of Building, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 14.
Yogi Ta CHS Ltd., Bldg No. 67, By the saide of Building, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 14.
Yogi Creek View CHS Ltd., Bldg No. D/22, Yogi Nagar, Borivali (West),

Date: 30.04.2021	Company Secretary
S. E. RAILWAY TENDER	Weekend
e-Tender Notice Nos. : (1) MECHCKP- 21-22-04, (2) MECHCKP-21-22-05,	
Dated: 29.04.2021. Divisional Railway	Business Standard

For Talbros Automotive Components Limite

talbrines TALBROS AUTOMOTIVE COMPONENTS LIMITED CIN: L29199HR1956PLC033107 Regd. Office: 14/1, Mathura Road, Faridabad, Haryana-121003 E-mail: seema_narang@talbros.com

NOTICE

Notice is hereby given that the following share certificates have been reported as misplaced / los

stolen and the registered holders thereof / claimants thereof have applied to the Company for

The public is hereby alert against purchasing or dealing with these shares in anyway. A

person(s) who has/have any claim in respect of the said share certificates should lodge suc

claim(s) with the company's Registrar and Transfer Agents, KFin Technologies Private Limite

Karvy Selenium Tower B, Plot No 31-32, Gachibowli, Financial District, Nanankramgud

Hyderabad-500032 within 15 days from the date of this notice, after which no claim will b tertained and the company will proceed to issue duplicate share certificates

Cert. no. No. of Shares

87

e-Tender Notice Nos. : (1) MECHCKP-21-22-04. (2) MECHCKP-21-22-05, Dated: 22.04.2021 Divisional Railway Manager (Mechanical). South Eastern Railway, Chakradharpur for and on behalf of the President of India invites service E-tenders under two packet system for the under mentioned works. Manual offers are not allowed against the tenders and an not allowed against the tenders and any such manual offer received shall be ignored. SI. No., Name of work (1) Material handling, housekeeping cleaning of wagon components etc. for maintenance of Private rakes of ADANI The second seco each. Tenders can be viewed at website http://www.ireps.gov.in The tenderer/ bidder must have Class-III digital signature certificate & must be registered under IREPS Portal. Only registered tenderer/bidder can participate on e-tendering. (PR-50)

PUBLIC NOTICE

clients are negotiating Mr. Vraiendra Jagiivandas Thakkar Indian inhabitant, having his address at 30 Estonia-A. Hiranandani Heritage, S. Road, Poisur bridge, Kandivali West Mumbai- 400067 ("the Intending Vendor for purchasing from the Intending Vendo certain shares issued by the White Sprin Co-operative Housing Society Limite ("the Society"); and corresponding theret the right, title and interest of the Intendir Vendor in, to and upon a flat bearing no.6 with the exclusive right to use, occupy an eniov one car parking space bearing no. P3 on P3 level of the building known a 'White Springs', as more particularly described in the Schedule hereunde written (collectively "the said Property"). Any persons having any claim against, in, t

or upon the said Property and/or any pa thereof, by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance possession, tenancy, lease, leave and icense, lien or otherwise howsoever of otherwise having an objection to the sale of the said Property by the Intending Vendor i favour of our clients are hereby requested to make the same known in writing along with supporting documents of such claim of objection to the undersigned at M/s. Klier Rechts & Co, Bungalow No. 182, First Floo Sarojini Extension Road, Vile Parle Wes Mumbai - 400056, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this Notice, failing which it shall be construed and accepted by our clients that here does not exist any such claim o obiection; and the same shall be construe as having been non-existent/waived abandoned; and our clients shall thereupo proceed to acquire the said Property fro he Intending Vendor, notwithstanding a

claim or objectior THE SCHEDULE

Description of the said Property 10 (Ten) fully paid up shares of Rs.50 (Rupees Fifty Only) each, bearing distinctive numbers 691 to 700 (both inclusive) comprised in the share certificate bearing no. 70 issued by the White Spring Co operative Housing Society Limited, a cooperative housing society registered under the provisions of the Maharashtra Co-



Dist. nos.

From To

5737670 5737756

Seema Naran

Mr.Harish Santosh Nimbolkar, Mrs.Lata Santosh Nimbolkar,

(Prospect No. **809912**) Mrs. Deepa Manish Modi, Mr.Manish Dilip Modi,

Mr. Amit Rajaram Rajani,

Irs.Kajal Amit Rajani, rospect No. 767445, 772675, 933490, 920968

Mr. Abhishek Kumar Singh,

Mr. Kiran Kernath Bansode

Fly Travels, Mrs. Jayashree

o. 853571)

Cernath Bansode, (Prospect

Mrs.Sujanti Kumari Singh

ospect No. 774379)

IL10076221)

rospect No. IL10019830,

ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013 Editor : Shvamal Maiumdar RNI No. MAHENG/2013/53717 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh

Head-Customer Relations Business Standard Private Limited. H/4 & I/3, Building H, Paragon Centre

Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms. REACHBS TO 57575 **Overseas subscriptio** (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 · USD 725

DISCI AIMER News reports and feature articles in DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or busi-ness decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does, not associate itself with or Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertise accepted in good faith and published by it. Any claim elated to the advertisements should be directed to the


advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M's Business Standard Pvt. Ltd. Any printing, pub-lication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is pro-hibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite roil and crimical liabilities ivil and criminal liabilitie

No Air Surcharge

DE NORA INDIA LIMITED ₪ (CIN – L31200GA1993PLC001555) Regd. Office : Plot Nos. 184, 185 & 189 Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa 403 115 Phone No.: 91-832-6731100 Website: india.denora.con Email: info.dni@denora.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 10th May 2021 at 3.30 p.m. at the Registered Office of the Company at Kundaim, Goa, interalia, to consider and take on record the Audited



NOTICE

	and security offered towards repayment of loan ar	nount are as under:-
	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property) All that piece and parcel of the property being : Flat No.
,	22-April-2021 Rs.26,23,907/- (Rupees Twenty Six Lakh Twenty Three Thousand Nine Hundred Seven Only)	101, admeasuring 40.014 sq. mtrs. , 1st Floor, U- Wing, Type-C Tulsi Aarambh, Phase 1, Opp Gaav Devi Mandir Kharvai Badlapur (E), Thane, Pincode: 421503, Maharashtra, India
	22-April-2021 Prospect No. IL10019830 Rs.29,06,702/- (Rupees Twenty Nine Lakh Six Thousand Seven Hundred Two Only) Prospect No. IL10076221 Rs.1,93,456/-(Rupees One Lakh Ninety Three Thousand Four Hundred Fifty Six Only)	All that piece and parcel of the property being : Flat no.703 7th Floor area admeasuring 36.52 sq. mtrs(carpet) Avenue B2, Sumeet Greendale G - Wing Near Yazoo Park Narangi ,Bypaas Road Global City, Virar Maharashtra.
	22-April-2021 Prospect No. 757445 Rs-24,34,947/- (Rupes Twenty Four Lakh Thirty Four Thousand Nine Hundred Forty Seven Onit) Prospect No. 772675 Rs.5,15,568/-(Rupess Five Lakh Fifteen Thousand Five Hundred Sixty Egipt Onity) Prospect No. 933490 Rs.88,801/-(Rupess Eighty Eight Thousand Kine Hundred One Onity) Prospect No. 920968 Rs.5,88,984/- (Rupees Five Lakh Eighty Eight Thousand Nine Hundred Eighty Four Onity)	All that piece and parcel of the property being : 703 C Wing on 7 Th Floor , Vishal Mathura Residency , Village Chikanghar, Khadkpada, Kalyan, Thane, 421301, Maharashtra, India
	22-April-2021 Rs.13,03,237/- (Rupees Thirteen Lakh Three Thousand Two Hundred Thirty Seven Only)	All that piece and parcel of the property being : Flat No 204, admeasuring 265 sq. ft., 2Nd Floor, Wing No. I-3, Greenwoods Estate Phase 2, Village Hedutane, Taluka Panvel, Dist - Raigad, Panvel, 410206, Maharashtra, India.
	22-April-2021 Rs.24,77,762/- (Rupees Twenty Four Lakh Seventy Seven Thousand Seven Hundred Sixty Two Only)	All that piece and parcel of the property being : Flat No 603, admeasuring 29.82 sq. mtrs., 6th Floor, Wing C, Type A, Tulsi Aastha Phase 2, Kharvai , Opp Gaav Devi Mandir, Badlapur East, Thane, Pincode:- 421503, Maharashtra, India
2	payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may pr	oceed against the above secured assets under Section

Ti the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act. and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: BM6238>306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road Above OTW Hotel, Virar (West) - 401303/OF Branch Office: IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.-32, Thone Industrial Area Wagle Estate, Thane - 400604/Or Corporate Office: IIFL Tower, Plot No.98, Udyog Vihar, Phase-IV Curyram, Haryana. Place: Virar, Thane, Raigad Date: 01-05-2021 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

SUPREME PETROCHEM LTD CIN: L23200MH1989PLC054633

SPL Regd. Office : Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 Tel. No. : 022-67091900/66935927 Fax No. : 022-40055681 E-mail : investorhelpline@spl.co.in Website : http://www.supremepetrochem.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

	(₹ in Lakhs except per equity share data)							
		Quartei	r Ended	Year Ended				
	Particulars	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020			
		Audited	Audited	Audited	Audited			
1	Total Income from Operations (Net)	126912.36	66289.75	318517.24	272424.53			
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	31110.04	3057.48	64378.36	11789.79			
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	31110.04	3057.48	64378.36	11789.79			
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	23170.21	2351.21	47749.17	10265.28			
5	Total comprehensive income for the period {comprising profit / (loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)}	23090.15	2294.78	47669.11	10208.85			
6	Equity Share Capital	9402.07	9643.61	9402.07	9643.61			
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	97082.41	57,684.10			
8	8 Earnings Per Equity Share of Rs. 10/- each							
	Basic	24.64	2.44	50.63	10.64			
	Diluted	24.64	2.44	50.63	10.64			
Not								

The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Audited Financial Results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and or Company's website : www.supremepetrochem.com

for Supreme Petrochem Ltd

SD/-
M P Taparia
Chairperson



operative Societies Act. 1960 bearing egistration number MUM/WR N/HSG/TC/15789/2018-19/2018 dated 18 July, 2018; and corresponding to suc shares, a flat bearing no.6B admeasurin 72.55 square meters equivalent to 78 square feet carpet area in Wing 'A' of the building known as '*White Springs*' standing on a portion of land admeasuring 3,35 square meters forming a part of larger land admeasuring in aggregate 1,51,328 square meters and bearing City Survey nos. 165 and 163A, both of Village Magathane, Taluka Borivali, Mumbai Suburban Distric ving, being and situate at Dattapada Road /illage Magathane, Borivali East, Mumba 400066 with the exclusive right to use occupy and enjoy one car parking space bearing no. P3-75 on P3 level of the said building Dated this 29th day of April, 2021 For M/s Klient Rechts & Co:

Prachi Patel

Advocate

Company for the quarter and year ended March 31, 2021.

Financial Results of the

Further, the trading window of the Company pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 is closed from April 01, 2021 and shall be opened forty-eight hours after the aforesaid financial results are approved by the Board of Directors and filed with the stock exchange. This intimation is also available on the website of the Company at india.denora.com and on the website of the Stock Exchange at www.nseindia.com. for DE NORA INDIA LIMITED April 30, 2021 Shrikant Pai

Company Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)(e)) **Before the Competent Authority** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai Citv (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd Floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028. No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/1063/2021 Date: 26/04/2021 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

Kundaim. Goa

Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 PUBLIC NOTICE

Deemed Conveyance Application No. 112 of 2021

Sai Srushti Co-operative Housing Society Limited, Medona Colony, (Extn.) Mandpeshwar Village, Borivali (West), Mumbai - 400 103 ...Applicant Versus 1) M/s. Sainath Enterprises, Office at Plot No. 16, Mandpeshwar, Plot Owner Colony, Mandpeshwar, Borivali (West), Mumbai - 400 103, 2) Mrs. Mary Anngela Menezes C A to Mr. Raghunath Jiwaj Kore & Mrs. Uma Ramesh Kore, B/18, Ultra CHS Ltd., Dilip Gupte Boad, Mahim, Mumbai - 400016 ... Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

A Certificate of entitlement of unilateral Conveyance of land admeasuring 498.70 square meters as specifically set out in (the Property Registration Card) the Copy of the agreement dated 18th October 1990, along with building situated at Plot No. 16, of land bearing Survey No. 21, Hissa No. 2/17, CTS No. 211A of Mandpeshwar Village Medona Colony (Extn) Mandpeshwar, Borivali (West) Mumbai - 400 103, Mandpeshwar Village, Taluka Borivali, in favour of the applicant.

The Hearing is fixed on 17.05.2021 at 2.00 p.m.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

MAHINDRA CIE AUTOMOTIVE LIMITED CIN:L27100MH1999PLC121285

Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91 22 62411031 | Fax: +91 22 62411030 Website: www.mahindracie.com | email: mcie.investors@cie-india.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED MARCH 31, 2021

				< in willion		
Consolidated						
		Quarter ended		Year Ended		
PARTICULARS	31 March, 2021	31 December, 2020	31 March, 2020	31 December, 2020		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total Revenue	22,087.58	19,650.84	16,675.93	61,050.01		
Net Profit / (Loss) for the period before tax			ļ	í I		
(after Exceptional and / or Extraordinary items)	2,037.29	1,611.17	874.28	1,952.75		
Net Profit / (Loss) for the period after Tax			ļ	í I		
(after Exceptional and / or Extraordinary items)	100.94	1,118.66	626.86	1,066.31		
Total Comprehensive Income for the period			ļ	í I		
[Comprising Profit/(loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income(after tax)]	-579.40	1,631.66	1,218.86	2,743.31		
Equity Share Capital	3,790.32	3,790.11	3,790.11	3,790.11		
Reserve (excluding revaluation reserve)			ļ	45,290.00		
Basic Earning Per Share (of 10/- each)			ļ	1		
Continuing Operation	0.27	2.95	1.65	2.81		
Discontinued Operation		-0.01	!	-0.01		
Diluted Earning Per Share (of 10/- each)			ļ	1		
Continuing Operation	0.27	2.95	1.65	2.81		
Discontinued Operation		-0.01	!	-0.01		

Notes :

Place : Mumbai

Date : 30-04-2021

1 Standalone				
		Year Ended		
PARTICULARS	31 March, 2021	31 December, 2020	31 March, 2020	31 December, 2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Revenue	8,556.07	7,601.93	5,864.03	21,645.25
Profit / (Loss) before tax	894.59	797.57	442.32	1,015.10
Profit / (Loss) after tax	-761.23	598.16	324.23	740.06

The Finance Act, 2021 has introduced an amendment to section 32 of the Income Tax Act, 1961, whereby Goodwill of a business will not be considered as a depreciable asset and depreciation on goodwill will not be allowed as deductible expenditure effective April 1, 2020.

In accordance with the requirements of Ind AS 12 - Income Taxes, the Company has recognised one time tax expense amounting to ₹1,425 million as the outcome on the difference between Goodwill as per the books of account and its updated tax base of NIL resulting from the aforementioned amendment, in addition to the current tax expense debited to the statement of profit and loss. This deferred tax liability is not expected to be a cash outflow in the future and its reversal is deemed unlikely as the value of its associated goodwill is expected by value in use.

- The above is extract of detailed format of quarterly Financial Results filed with the stock exchange under regulation 33 SEBISecurities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR)
- The full format of Quarterly/Annual results are available in the Company's website www.mahindracie.com and on the website of stock exchanges www.nseindia.com and bseindia.com


For & on behalf of the Board of Directors

Executive Director



Mumbai - 400 091, **16. Yogi Tirth CHS Ltd.,** Bidg No. D/22, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400 091, **17. Yogi Kaveri CHS Ltd.,** Bldg No. D/23, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **18. Yogi Ganga CHS Ltd.,** Bldg No. D124, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **18**. Yogi Ganga CHS Ltd., Bldg No. D124, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **19**. Yogi Krishna CHS Ltd., Bldg No. D/25, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **20**. Yogi Ashram CHS Ltd., Bldg No. D/26, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **21**. Yogi Kripa CHS Ltd., Bldg No. D/27, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **22**. Yogi Vihar CHS Ltd., Bldg No. D/28, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **22**. Yogi Tej CHS Ltd., Bldg No. D/29, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **23**. Yogi Tej CHS Ltd., Bldg No. D/29, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **24**. Yogi Vaibhav CHS Ltd., Bldg No. D/30, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **25**. Yogi Prasad CHS Ltd., Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Prasad CHS Ltd. Bldg No. D/31, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **26**. Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 400 091, 26. Yogi Park CHS Ltd., Bldg No. D/32, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 27. Yogi Kutir CHS Ltd., Bldg No. A/33, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 28. Yogi Dhavan CHS Ltd., Bldg No. A/34, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, Yogi Sharao CHS Ltd., Bidg No. A/34, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 30.
 Yogi Apartments CHS. Ltd., Bidg No. A/35, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 30.
 Yogi Shree CHS Ltd., Bidg No. D/36, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 31.
 Yogi Shree CHS Ltd., Bidg No. J/36, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 32.
 Yogi Villa CHS Ltd., Bidg No. D/37, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 33.
 Yogi Swaroop CHS Ltd., Bidg No. A/38, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 34. Yogi Swaroop CHS Ltd., Bldg No. A/38, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 34. Yogi Sant CHS Ltd., Bldg No. B/39, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 35. Yogi Mandir CHS Ltd., Bldg No. B/40, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 36. Yogi Saraswati CHS LtD., Bldg No. B/41, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 37. Yogi Kiran CHS Ltd., Bldg No. B/42, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 38. Yogi Aashish CHS Ltd., Bldg No. B/43, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 39. Yogi Aashish CHS Ltd., Bldg No. B/43, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 39. Yogi
Sarita CHS Ltd., Bldg No. B/44, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 40. Yogi
Niwas CHS Ltd., Bldg No. C/45, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 41. Yogi
Star CHS Ltd., Bldg No. C/46, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 42. Yogi View
CHS Ltd., Bldg No. C/48, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 43. Yogi Piazza
CHS Ltd., Bldg No. C/48, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 43. Yogi Piazza
CHS Ltd., Bldg No. C/48, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 44. Yogi Sandan
CHS Ltd., Bldg No. 50, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 45. Yogi Piazza
CHS Ltd., Bldg No. 50, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 46. Yogi Sagar CHS
Ltd., Bldg No.57-58, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 47. Yogi Towers CHS
Ltd., Bldg No. 59, Oyi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 49. Yogi Towers CHS
Ltd., Bldg No. 59, Oyi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 49. Yogi Chhaya CHS
Ltd., Bldg No. 59, Oyi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 50. Yogi Chhaya CHS Ltd., Bldg No. A/61, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **50. Yogi Residency CHS** Ltd., Bldg No. 62, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **51. Yogi Residency CHS** Ltd., Bldg No.2/, Fogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 52. Yogi Paradise CHS Ltd., Bldg No.64, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 53. Vardhman Mandir, Bldg No.65, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 54. Yogi Avenue CHS Ltd., Bldg No., Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **55. Yogi Residency CHS Ltd.**, Bldg No., Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **56. Yogi Residency CHS Ltd.**, Bldg No. 68 No. , Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 50. Yogi Castle CHS Ltd., Bidg No. 6o, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 57. Yogi Ajmera Regalia CHS Ltd., Bidg No. 70, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 58. Yogi Pristine CHS Ltd., Bidg No.70, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 59. Yogi Regalia CHS Ltd., Bidg No. , Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 60. Yogi Dwar CHS Ltd., Bidg No. C/1, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, 61. Yogi Deep CHS Ltd., Bidg No. C/2, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **62**. Yogi Darshan CHS Ltd., Bldg No.C/3, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **63**. Yogi Darshan CHS Ltd., Bldg No.C/3, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **64**. Yogi Dham CHS Ltd., Bldg No. A/3, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **65**. Yogi Prana CHS Ltd., Bldg No. A/6, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091, **66**. Swaminarayan Mandir, Yogi Nagar, Borivali (West), Mumbai - 400 091 ---- Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure o submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly

Description of the Property, :-



Claimed Area



KK CCMM

विकामात कामगारांचे योगदान हसन मुश्रीफ

आहे. ते राज्याच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ

आहेत", असे गौरवोद्वार राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज काढले. महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपुर येथे बांधकाम

कोल्हापूर, ता. ३० : ''राज्याच्या कामगारांना त्यांच्या ठिकाणी माध्यान्ह व रात्रीचे भोजन मोफत देण्यात येईल, तसेच भविष्यात अन्य जिल्ह्यांचाही यामध्ये मोठे समावेश करण्यात येईल, अशी घोषणाही आणि महत्त्वपूर्ण त्यांनी यावेळी केली.

कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना मुश्रीफ यांनी कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, कल्याणकारी योजना, कोरोना स्थिती आदी मद्यांना स्पर्श केला. ''वर्षभराहन अधिक काळ सर्व जण कोरोनाविरोधात एकजुटीने लढत आहोत. रुणसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात १५ मेपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. निर्बंध जाहीर करतानाच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मदत जाहीर

पनवेल आणि महाड तालुक्यातील

रुग्णालयांना या इंजेक्शनचे वाटप झाले

होते. रायगड जिल्ह्यासाठी गुरुवारी एका

कंपनीकडून ५१० इंजेक्शनचा पुरवठा

करण्यात आला होता. यापैकी १२०

इंजेक्शन रुग्णांना दिल्यानंतर ९० जणांना


त्रास होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात

आले. त्यानंतर या इंजेक्शनचा वापर न

करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून

रुग्णालयांना

संबंधित



४ दिवसांत १३७.५ कोटी निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात.

विचारांचा

संतांनी.

वारसा सांगणारे

 महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी, कामगारांचा वाटा मोठा. कामगार वर्गाची काळजी घेण्यास शासन समर्थ.

मुश्रीफ म्हणाले...

 $\boldsymbol{>}$

केली. ती कामगारांपर्यंत पोहोचविण्यात सुरक्षेला, आरोग्याला व विकासाला येत आहे," असे त्यांनी नमद केले. प्राधान्य देतानाच कामगारांच्या हिताचे ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या कायदे राबवित आहे. कामगारांचे हक्क जडणघडणीत कामगारांचे अनन्यासाधारण व हित नेहमी अबाधित ठेवू. उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभाग महत्त्व आहे. शासन कामगारांच्या

पुणे, ता. ३० : महाराष्ट्राच्या एकूण

सामाजिक स्थितीगतीचा आढावा घेणारा

'महाराष्ट्राची लोकयात्रा' हा साडेसातशे

पानी बृहद्ग्रंथ महाराष्ट्र दिनाचे औचित्य

साधून 'सकाळ प्रकाशन'तर्फे लवकरच

प्रकाशित करण्याचे जाहीर करण्यात

आले आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथ,

मध्ययुगीन संत चळवळ, धर्म तसेच पंथ

संस्थापक यांचे विचारव्यूह, अर्वाचिन

काळातील अनेक समाजसुधारक,

ब्रिटिश राज्य, स्वातंत्र्योत्तर काळ

ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन

विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या

लोकयात्रेचा आढावा या लेखनातून

घेतला आहे.

व्हिडिओ पाहा

प्रकाशन

View Article

आर्थिक दर्बल घटकांना त्रास होऊ नये, यासाठी १ हजार ७७६ कोर्टीच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १३ लाख बांधकाम व २३ लाख घरेलु कामगारांसाठी प्रत्येकी १५०० रुपये देण्यात येतील. बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले . कामगार संघटनांनी कोविड विरोधी लढाईत राज्य शासनाला

सहकार्य करावे.' मानला जातो. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची 'महाराष्ट्राची लोकयात्रा'चे लवकरच प्रकाशन सुरुवात करून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मंगलकलश आणण्याचा मान मिळवणारे आणि भारताचे उपपंतप्रधानपदी रोथे करा संपर्क आपापल्या काळात केलेला विदोह हा महाराष्ट्राला अनेक अर्थांनी दिशा देणारा, घडवणारा ठरला, सध्याचा काळ मात्र या विषमता अन्यायाचे निर्मलन करणाऱ्या चळवळी थंडावल्या आहेत का? असल्या तर का? या साऱ्याविषयी मांडणी करणारा हा अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येत

पोचणारे यशवंतराव चव्हाण यांची राज्यातील आणि केंद्रातील कारकीर्द अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजतो. तसेच ग्रामीण भागातील तरुणांना सामाजिक व राजकीय कार्याची प्रेरणाही मिळते. असून प्रकाशनपूर्व विशेष सवलती 'भूमिका' या पुस्तकात यशवंतराव चव्हाण यांनी विविध नोंदणीकरिता ८८८८८४९०५० ठिकाणी दिलेल्या भाषणांचा या व्हॉटसॲप (WhatsApp) क्रमांकावर संपर्क साधावा, असे

आज स्टोरीटेलवर ऐका सचिन खेडेकर यांच्या आवाजात पुणे, ता. ३० : महाराष्ट्राचे पहिले संग्रह आहे. ही भाषणे ऐकताना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचे आत्मचरित्र कृष्णाकाठ आणि त्यांनी यशवंतराव यांचे चिंतन आणि विचार विविध प्रसंगांच्या निमित्ताने दिलेल्या किती दुरगामी होते याचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील शैक्षणिक भाषणांचा संग्रह असणारे भूमिका हे पुस्तक स्टोरीटेलवर एकाचवेळी राजकीय आणि प्रकाशित होत आहे. महाराष्ट्र विकासावर यशवंतराव चव्हाण दिनाचे औचित्य साधून ही दोन्ही यांच्या विचारांचा मोठा पगडा ऑडिओबुक्स रोहन प्रकाशनाच्या आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रातील सहकार्याने रसिकांसाठी 'स्टोरीटेल'वर प्रश्नांबद्दल भूमिका घेताना हे पुस्तक

पुस्तकांचे अभिवाचन केले आहे.

'कृष्णाकाठ'

सादर केली जाणार आहेत. अभिनेते मार्गदर्शनपर ठरते. 'स्टोरीटेल'च्या सचिन खेडेकर यांनी या दोन्ही निमित्ताने मराठीतच नव्हे तर सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबक्सची यशवंतराव चव्हाण यांचे निर्मिती केली जात आहे आणि 'कष्णाकाठ' हे आत्मचरित्र मराठी त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या साहित्यातील एक महत्त्वाचा ठेवा रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळ लागला आहे. गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन 'स्टोरीटेल' हे ॲप सहज डाउनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाइटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खपच सोपे आहे. फक्त दरमहा २९९ रुपयांमध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त ११९ रुपयांमध्ये फक्त महाराष्ट्रातील मराठी पुस्तके 'सिलेक्ट मराठी' योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स

सामाजिक

कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात, 'स्टोरीटेल' डाउनलोड करून आणि 'यशवंतराव चव्हाण' यांची ऑडिओबुक्स ऐकण्यास सुरुवात करून खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्र दिन' साजरा करता येईल.

टॅब्लेयू सॉफ्टवेअर प्रशिक्षण



पुणे, ता. ३० : टॅब्लेयू हे बिझनेस इंटेलिजन्स इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे डेटा व्हिज्युअलायझेशन टूल आहे. जर कोणी डेटा ॲनॅलिसिस आणि बिझनेस इंटेलिजन्समध्ये

करिअर बनवू इच्छित असेल तर टॅब्लेयमध्ये कौशल्य व प्रमाणपत्र मिळवणे हा एक उत्तम पर्याय आहे. याबाबत मार्गदर्शन करणारे २२ तासांचे ऑनलाइन वीकएंड प्रशिक्षण सोमवारपासून (ता. ३) सुरु होत आहे. यामध्ये टॅब्लेयू आर्किटेक्चर, युझर इंटरफेस, डेटा टाईप्स, वर्किंग विथ डेटा व फिल्टर्स, मेकिंग सेट्स, डेटा फॉरमॅटिंग, पॅरामीटर्स, ग्राफ्स व चार्ट्स, स्टोरीज व डॅशबोर्डस, इंटिग्रेशन ऑफ टॅब्लेयू विथ आर प्रोग्नॅमिंग आदी मॉड्यूलद्वारे मार्गदर्शन होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ११ हजार २०० रुपये.

पायथन प्रोग्रामिंगचे ऑनलाइन प्रशिक्षण

वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टीम सिक्राप्टिंग, रॅपिड प्रोटोटायपिंग, ग्राफिकल प्लॉटिंग आदी कारणांसाठी पायथनचा वापर केला जातो. पायथनमधील करिअर संधींच्या पार्श्वभूमीवर वीकेंडला चालणारे ऑनलाइन ट्रेनिंग १७ मेपासून सुरु होत आहे. यामध्ये पायथन सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन व सेटअप, प्रोग्रामिंगचे टेक्निक, चार्ट व ग्राफ्स आदींविषयी तसेच पायथनमधील स्ट्रिंग्स, लिस्ट, ट्युपल, डिक्शनरी, सेट्स, फंक्शन्स आदी प्रकार, वर्ल्ड लर्निंग शेअरिंग, पायथन वे ऑफ प्रोग्रॅमिंग, कोड्स, मॉड्यूलस, फाइल इनपुट-आउटपुट आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क सहा हजार रुपये.

ठाणे, रायगडमधूनही रेमडेसिवीर माघारी 🛇 पान १ वरून मागवण्यात आली वापरण्यात आली होती: तर ठाणे गुरुवारी सायंकाळी इंजेक्शन घेतलेल्या रुग्णांना त्रास होऊ लागल्यानंतर संबंधित कंपनीकडून साठा परत मागविण्यात आला; परंतु त्यापूर्वीच

ग्रामीण, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर येथे हा साठा वितरकांपर्यंत पोहोचला होता. त्यापैकी काही रुग्णांना त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासन तसेच अन्न औषध प्रशासनातर्फे उर्वरित साठा माघारी घेण्यात आला.

दुसरीकडे रायगड जिल्ह्यात सदोष रेमडेसिवीरचा पुरवठा झाल्याने ९० जणांना त्रास जाणवला. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पनवेल तालुक्यातील असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्यामुळे ३९० इंजेक्शन परत

	उवाहरतात नेहरू योर्ट ट्रस्ट (ओग्रोगेक संसं विभाग) ISO 9001:2015, ISO 14001:2015, ISO 27001:2013, ISO 45001:2018 CERTIFIED	- Long	人
	निविदा दस्तऐवज	1	
	निविदा क. प्रशासन/आयआर/कोविड-१९/२०२१ जवाहरलाल नेहरू पोर्ट द्रस्ट, श्रेवा, नवी मुंबई-४०० ७०७ येथे ''कोविड-१९ महामारीचा प्रादूर्श्वा रोखण्यासाठी निर्जतुकीकरण'' साठी निविदा दस्तऐवज. निविदा दिनांक ०१/०५/२०२१ ते १०/०५/२०२१ दरम्यान जारी केले जाईल. निविदा दस्तऐवजाची किंमतः र ११,८००/- (फक्त अकरा हजार आठरो) जीएसटी सहित प्रति निविदा दस्तऐवज्य (ना-परतावा) आहे. पूर्ण निविदा १०/०५/२०२१ रोजी १५.०० वा. किंवा त्यापूर्वी जॉनलाईन जमा कराव्यात आणि ते ११/०५/२०२१ रोजी १५.३० वा. उघडस्या जातील. मुख्य व्यवस्यापक (प्रशासन) आणि सचिद	निविदाः आयुक्त सार्वर्जाः (Cen takinç टेकेदार	त, पनन नेक बां teral g विभ
	Vikas JALGAON JILHA SAHAKARI DUDH	अ. क्र.	f
+	STNIBOL OF QUALITY AND TRUET UI FADAN SANGIN MAN TADI I Shivaji Nagar Road, Jalgaon - 425001 (MS) Telephone No. : 0257 - 2226645 - 48, 2233425, Email - vikas@vikas.coop	9.	
	Sale Tender - White Butter / SMP Sealed tenders are invited to sell 50 MT of Skimmed Milk Powder and 50 MT of White butter Made out of Cow milk and 50 MT of Skimmed Milk Powder and 50 MT of White Butter made out of		CE,
	Buffalo Milk. Details of terms & Conditition of sale are available on	या का	माच्या

तत्कळ

करण्यात आल्या.

पनवेल महानगरपालिका शहर अभियंता विभाग जाहीर ई-निविदा सूचना

ना क्र. पमपा/बांधकाम/२१२१/प्र.क्र.०१/७८१/२०२१ दिनांक : ३०/०४/२०२१ नवेल महानगरपालिका खालील नमूद कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको इत्यादी शासकीय / निम शासकीय al Government / State Government / Government unde भागात कॉंक्रीट रस्ते, पावसाळी गटारे, पुलाचे बांधकाम या कामासाठी पात्र अनुभर्व इन SBD पद्धतीनूसार जाहीर ई-निविदा मागवित आहेत.

अ. क्र.	निविदा क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम (Without Gst)
٩.	PMC/ CE/1२/२१-२२	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मौजे रोहिंजण येथील Rental Housing Scheme करीता विकास आराखाड्यातील २४ मीटर रुंदीचा रस्ता कॉक्रीट करणे. रस्त्यालगत गटारे बांधणे. सिडको साठवण तलावावर पुलाचे बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे.	३५,६८,४٩,८२७.६९/-

चळवळींत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राज्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. १ मे १९६० रोजी आधुनिक महाराष्ट्राची राहिला आहे. विविध क्षेत्रात महाराष्ट्राने निर्मिती झाली असली तरी महाराष्ट्राची देशाचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्याचा सर्व अंगांनी आढावा घेऊन संगतवार सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मांडणी झाली नव्हती. ही मांडणी डॉ. जडणघडण प्राचीन काळापासून सुरू आहे. महाराष्ट्रात द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी मोरे आपल्या लेखनामधून गेली काही जेवढा घडवला तेवढाच तो इथल्या वर्षे करत आहेत. इतिहास, संस्कृती, विचारवंतांनी, सामाजिक भाषा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा आंतरविद्याशाखीय विचार परिप्रेक्ष्यातून कार्यकर्त्यांनीही घडवला. या नेत्यांसोबत पुढे जाणाऱ्या इथल्या सर्वसामान्य पाहत संयत मांडणी करणारे भाष्यकार-लोकांनीही महाराष्ट्र घडवला. धार्मिक, अभ्यासक म्हणून डॉ. सदानंद मोरे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आपल्याला परिचित आहेत.

सर्वच

अन्यायाला

विरोध करणाऱ्या

करिता व आपल्या प्रतीच्या आवाहन करण्यात आले आहे आहे.

क्षेत्रांतील

जळगाव जिल्हा सहकारी दुष उत्पादक संघ मयोदित पोस्ट बॉक्स क्रमांक - ३२, शिवाजी नगर रोड, जळगाव - ४२५०० विकास २२२६६४५-४८ फॅक्स ने. ०२५७ – २२२५६११

टेंडर नोटीस

अ.क्र.	বদয়িল	37.36.	तपशिल
90	पशुखाद्य कच्चा माल व ए-ट्वील गनी	06	नायट्रीक ॲसिड खरेदी
	बँम्ज खरेदी	08	तुटलेले क्रेट दुरूस्तीचा वार्षिक करार
50	मीठ खरेदी	20	कलर कामाचा वार्षिक करार
60	कॅलसाईट पावडर खरेदी	88	क्लिनिंग केमिकल खरेदीचा वर्षिक करार
08	युरिया खरेदी	99	वाहिरात प्रसिध्दीचा वार्षिक करार
04	जाह साखर खरेदी	88	फर्नेस ऑईल बॉयलर नं.एम.आर./१०१३
80	दही कप खरेदी	1	च्या तिसऱ्या पासचे पाईप बदलविणे
019	कॉस्टिक सोडा फ्लेक्स खरेदी	58	कॅन लीड खरेवी
	र निविदेतील कामाचा तपशील, अ संघाच्या <u>www.vikas.coop</u> या वे		

अ.क्र.1 चे टेंडर दि.12/05/2021 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत व अ.क्र. 2 ते 14 चे टेंडर

esakal महाराष्ट्र दिनानिमित्त

एकत्रित आल्याने महाराष्ट्राची घोडदौड नक्कीच होईल. महाविकास आघाडीचे सरकार नेहमी कामगार वर्गाच्या पाठीशी आहे. राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, ''निर्बंधांच्या काळात

सकाळ

our website www.vikas.coop. Interested parties may submit their sealed tender at above address on or before 12.00 hrs on 10 th May 2021. Management has right to accept or reject any or all tender.

M	an	agi	ing	Di	rect	to

Constant of	्र भारत सर		1 4 Martin
र्म् (१२) भाष अर्थ	भाभा परमाणु अ नाभिकीय पुनः	अनुसंधान कड़ चकण बोर्ड	THE
BARC BARC	सामान्य सेवा संग	ाट्न, तारापूर	served as a served

भारताच्या राष्ट्रपतीच्य वतीने निर्देशक, सामान्य सेवा संगठ्न ,नाभिकीय पुनःचक्रुण बोर्ड, तारापु खालील कामा दोन भागांची ई-निविदा ऑनलाईन मागवत आहेत

निविदा संदर्भ सं.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम (रु. पै)	इसार रक्कम (रु. पै)	पूर्ततेकरीता दिला जाणारा कालावधी	निविदा कागद पत्रांच्या विक्रिचा कालावधि
बोएआरसी (टी / एनआरबी/जीएसओ/ सी एन्ड एम/सी- एमटी-143/2021/09 दि: 18/04/2021	वर्ष 2021-23 साठी बोएआरसी कॉलनी, तारापूर येथे एस.टी. फ्लांटचे ऑपरेशन आणि देखभाल (2 एमएलडी क्षमता, यूएएसबी प्रोसेसबर काम करणगी	72,00,000/-	संभाव्य निविदाकारा नी संलग्न स्वरुपाप्रमाणे बिड-सुरक्षा घोषणापत्र सादर करावे	24 (चोवीस)	03/05/2021 ते 10/05/2021 पर्यंत

आवेटकानी निविदा कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईट www.tenderwizard.com DAE संकेत स्थळ पहावे. निविदा सुचना दिनांक : 03/05/2021 पासून www.barc.gov.in tenders या संकेत स्थळावर उपलब्ध आहे

वस्तूचे संक्षिप्त विवरण	परिमाण	निविदा उघडण्याची तारीख
ऑक्झिलरी रिझर्व्हायर	संख्या ५००	03.04.2029
डेन्सिफाइड धर्मल वॉन्डेड पॉलिएस्टर व्लॉक	संख्या १२०	04.04.2029
एलएचबी ब्रेक सीस्टीमकरिता किट (एफटीआयएल मेक)	७ संच	09.04.2029
बॅटरी चालित स्टर्नल सॉ	१ संच	00.04.2029
सर्किट ब्रेकर स्कॅव्हेंज ब्लोअर	संख्या १४	99.04.2029
बीएलसी वॅगनकरिता बोल्स्टर स्त्रिंग स्नबर	संख्या ६००	99.04.2029
एलिमेंट फिल्टर फायबर ग्लास	संख्या १०००	92.04.2029
डी. नोट नं. ईई ५२ बी	संख्या २०००	93.04.2029
सुसज्ज हॉपर असेम्ब्ली	संख्या १७६	93.04.2029
कास्ट स्टील साइड फ्रेम	संख्या १७	93.04.2029
एमआरव्हीसी २ ईएमयू रेककरिता एलईडी डिस्प्ले सिंगल साइड	संख्या ८२	94.04.2029
पेन्टोग्राफ बेस इन्सुलेटर	संख्या ५३	94.04.2029
६ कोअर बाय १.५ चौ. मिमी रेल्वे सिग्नलिंग केबल	२०१.५ के.एम.	90.04.2029
टीएम मोटर कोचकरिता कॅसल नटसमवेत नोज पॅड बोल्ट	संख्या ७३९	99.04.2029
ट्रॅक्शन मोटरकरिता स्पीड सेन्सर	संख्या ४	90.04.2029
स्टेप कम्प्लीट	संख्या ६०४	90.04.2029
बोल्स्टर आऊटर सस्पे. करिता हेलिकस स्प्रिंग	संख्या ६०	90.04.2029
बीएलसी वॅगनकरिता बोल्स्टर स्प्रिंग इनर	संख्या ४६१	90.04.2029
५१ आयटेमचा समावेश असलेले सीव्हीटीएस इन्स्ट्रमेंट्स किट	१ संच	90.04.2029
२९ आयटेमचा समावेश असलेले सीव्हीटीएस इन्स्ट्रमेंट्स किट	१ संच	90.04.2029
कॉन्टॅक्टर	संख्या २३	96.04.2029
डबल इनलेट सेंट्रीफ्युगल ब्लोअर असेम्ब्ली	संख्या ४००	98.04.2029
फ्लेंज वेल्डेड जॉइंट	संख्या २८५	98.04.2029
ट्रॅक्शन सेंटर इलास्टिक जॉइंट	संख्या १११७	98.04.2029
टॅप चेंजरकरिता सब किट पीओएच २८	४८ संच	98.04.2029
सोलेनॉइड इमेग ११० व्हो आर ८	संख्या ९	98.04.2029
कॅसनब - २२ एचएस बोगीकरिता बोल्स्टर इनर सिप्रिंग	संख्या १८९६	98.04.2029
लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा/ रिफिलिंग	२०० संच	20.04.2029
कम्प्लीट गीयर व्हील व कॅन ट्युब असेम्ब्ली	संख्या ८	20.04.2029
ड्रॉ बार व कॅसल नट	संख्या ५३१	20.04.2029
यूआयसी टाइप रबर व्हेस्टिब्युल ॲरेंजमेंट	संख्या ७५	20.04.2029
टू पीस ग्लास शटर	संख्या ३६६	20.04.2029
मेमू मोटर कोचकरिता बोल्स्टर आऊटर हेलिकल स्प्रिंग	संख्या १२४	20.04.2029
	ऑक्शिसरो रिझर्व्हायर डेन्सिफाइड धर्मल बॉन्डेड पॉलिस्स्टर क्लॉक एलएचबी ब्रेक सॉन्टोमकरिता किट (एफटीआयएल मेक) बंटरी वालित स्टर्नल सॉ सर्किट ब्रेकर स्कॅन्डेंज ब्लोअर बोएलसी बॅगनकरिता बोल्स्टर स्प्रिंग स्नबर एलिमेंट फिल्टर फायबर ग्लास डी. गोट नं. ईई ४२ बी सुसब हॉफ असेम्ब्ली कास्ट स्टील साइड फ्रेम एमआरव्हीसी २ ईएमयू रेककरिता एलईडी डिस्प्ले सिंगल साइड फेटोग्राफ बेस इन्सुलेटर ६ कोअर बाय १.५ बी. मिमो रेल्वे सिम्नलिंग केबल टोएम मोटर कोवकरिता कॅसल नटसमवेत नोज पॅंड बोल्ट ट्रॅक्शन मोटरकरिता स्मीड सेन्सर स्टेप कम्प्लीट बोल्स्टर आऊटर सस्पे. करिता हेलिकस स्प्रिंग बोएल्सी बॅगनकरिता बोल्स्टर स्प्रिंग इन्स् ५१ आयटेमचा समावेश असलेले सीन्वीटीएस इन्स्ट्रमेंट्स किट २९ आयटेमचा समावेश असलेले सीन्वीटीएस इन्स्ट्रमेंट्स किट २९ आयटेमचा समावेश असलेले सीन्वीटीएस इन्स्ट्रमेंट्स किट २९ आयटेमचा समावेश असलेले सीन्वीटीएस इन्स्ट्रमेंट्स किट इवंशन सेंटर इलास्टिक जॉइंट इवंशन सेंटर इलास्टिक जॉइंट टॅव बेजरकरिता सब किट पीओएच २८ सोलेनॉइड इमेग १९० व्हो आर ८ कॅसनब - २२ एचएस बोगीकरिता बोल्स्टर इन्स सिप्रिंग लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा/ रिफिलिंग कम्प्लीट गीयर व्हील्ड व कॅन ट्युब असेम्ब्ली ड्रॉ बार व कॅसल नट यूआयसी टाइप रबर व्हेस्टिब्बुल औरजमेंट टू पीस ग्लास शटर	अॉक्सिलरी रिझन्हांगर संख्या ५०० डेस्सिफाइड धर्मल बॉन्डेड पॉलिएस्टर क्लॉक संख्या १२० एलएचबी ब्रेक संस्टीमकरिता किट (एफटीआयएल मेक) ७ संच बंटरी वालित स्टनंल्ड सॉ १ संच सर्किट ब्रेकर स्कॅन्ड्रेंज क्लोअर संख्या १४ बीएलसी वॅगनकरिता बोल्स्टर स्प्रिंग स्नबर संख्या १०० एलिसेंट फ्रेकर स्कॅन्ड्रेंज क्लोअर संख्या १०० एलिसेंट फ्रिकर स्कॅन्ड्रेंज क्लोअर संख्या १०० बीएलसी वॅगनकरिता बोल्स्टर स्प्रिंग स्नबर संख्या १००० डी. नोट नं. ईई ५२ बी संख्या २००० सुसज हॉफर असेम्ब्ली संख्या २०० पुण्मात्व्हीसी २ ईएमयू रेककरिता एलईडी डिस्प्ले सिंगल साइड संख्या २२ पेन्टोग्राफ बेस इन्युलेटर संख्या ४३ ६ कोअर बाय १.५ ची. मिमी रेल्वे सिगलिंग केनळ २०.९.५ चे.९.५.एम. टोएम मोटत कोचकरिता कॅसल नटसमनेत नोज पॅड बोल्ट संख्या ७३ द्रेन्व कम्प्लीट संख्या ४६ स्टेप कम्प्लीट संख्या ४६ बोल्टर आजटर सम्पे. करिता हेल्किस सिग्रंग संख्या ४६ १ आये क्या करेले सोन्डीटोएस इन्स्ट्रॉस्ड सिंट १ संख्या ४६ १ अवरकरिता बोलस्टर सिग्रा इन्स्रिंग इन्स्ट्रॉक्डिया २८५ १ संख्या १२

संकेतस्थळावर दि. ०४/०५/२०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित निविदाधारकांनी यार्च नोंद घ्यावी.

> सही/-(तृप्ती सांडभोर) अतिरिक्त आयुक्त, पनवेल महानगरपालिक

दि.11/05/2021 रोजी दुपारी 5 वाजेपयँत संघाच्या कार्यस्थळी अनामत रवध्रमेस पाठवावे. सदरच्या जाहिरातीमध्ये काही बदल झाल्यास त्याची सूचना संघाच्या www.vikas.coop या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल.

कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार संघाने राखन ठवलेला आहे. कार्यकारी संचालक

lahindra CIE MAHINDRA CIE AUTOMOTIVE LIMITED

CIN:L27100MH1999PLC121285

Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91 22 62411031 | Fax: +91 22 62411030 Website: www.mahindracie.com | email: mcie.investors@cie-india.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED MARCH 31, 2021

N (40) (40) (40)	Consolidated				
	Quarter ended			Year Ended	
PARTICULARS	31 March, 2021 Unaudited	31 December, 2020	31 March, 2020 Unaudited	31 December, 2020 Audited	
		Unaudited			
Total Revenue	22,087.58	19,650.84	16,675.93	61,050.01	
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Exceptional and / or Extraordinary items)	2,037.29	1,611.17	874.28	1,952.75	
Net Profit / (Loss) for the period after Tax	in the second second	Sector Sector Sector	100000000000000000000000000000000000000		
(after Exceptional and / or Extraordinary items)	100.94	1,118.66	626.86	1,066.31	
Total Comprehensive Income for the period			6347703 F. (4752) 545		
[Comprising Profit/(loss) for the period (after tax)					
and Other Comprehensive Income(after tax)]	-579.40	1,631.66	1,218.86	2,743.31	
Equity Share Capital	3,790.32	3,790.11	3,790.11	3,790.11	
Reserve (excluding revaluation reserve)		121.21	65	45,290.00	
Basic Earning Per Share (of 10/- each)					
Continuing Operation	0.27	2.95	1.65	2.81	
Discontinued Operation		-0.01	-	-0.01	
Diluted Earning Per Share (of 10/- each)					
Continuing Operation	0.27	2.95	1.65	2.81	
Discontinued Operation	-	-0.01	-	-0.01	

	Standalone			
	Quarter ended			Year Ended
PARTICULARS	31 March, 2021 Unaudited	31 December, 2020 Unaudited	31 March, 2020 Unaudited	31 December, 2020 Audited
Total Revenue	8,556.07	7,601.93	5,864.03	21,645.25
Profit / (Loss) before tax	894.59	797.57	442.32	1,015.10
Profit / (Loss) after tax	-761.23	598.16	324.23	740.06

2. The Finance Act, 2021 has introduced an amendment to section 32 of the Income Tax Act, 1961, whereby Goodwill of a business will not be considered as a depreciable asset and depreciation on goodwill will not be allowed as deductible expenditure effective April 1, 2020.

In accordance with the requirements of Ind AS 12 - Income Taxes, the Company has recognised one time tax expense amounting to ₹1,425 million as the outcome on the difference between Goodwill as per the books of account and its updated tax base of NIL resulting from the aforementioned amendment, in addition to the current tax expense debited to the statement of profit and loss. This deferred tax liability is not expected to be a cash outflow in the future and its reversal is deemed unlikely as the value of its associated goodwill is expected by value in use.

3. The above is extract of detailed format of quarterly Financial Results filed with the stock exchange under regulation 33 SEBISecurities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR)

. The full format of Quarterly/Annual results are available in the Company's website www.mahindracie.com and on the website of stock exchanges www.nseindia.com and bseindia.com

For & on behalf of the Board of Directors

Executive Director

Date : April 29, 2021 Place : Pune

Notes :



वतीने व त्यांच्याकरिता नामांकित केंत्राटदार यांच्याकडून वेबसाइट www.ireps.gov.ir मार्फत खुली ई-बोली मागवीत आहेत. कामाचे विवरण : मुंबई विभागातील राजधानी एक्सप्रेसच्या 3 ऱ्या रेककरिता एलएचबी ईओजी कोचेसकरित

मध्य रेल्वे

राजधानी एक्सप्रेसची

पुश-पूल ट्रेन ऑपरेशन रेक

खुली ई-बोली सूचना क्र. 06/2021 ची 30.04.2021. भारताच्या राष्ट्रपतींच्या

रोलिंग स्टॉकच्या पुश - पूल ट्रेन ऑपरेशन करित आरडीएसओ योजनेची अमलबजावणी. (निविदा क्र. BB.LG.W.CSMT.2021.01). कामाचे अंदाजित मूल्य : रु. 1,08,65,133.18, कार्यपूर्तता कालावधी : 4 महिने, वैधता 45 दिवस, निविदा बंद होण्याची तारीख : दि. 20.05.2021 रोजी दु. 4.15 वा. बोलीदारांकरिता सूचना : 1. निविदा अंतिम तारखेनंतर उघडण्यात येईल. २. प्रस्तावित बोलीदारांनी निविदा व शाुद्धिपत्रक, काही असल्या अधिक तपशिलाकरिता कृपया आमची वेबसाइट www.ireps.gov.in ला भेट द्यावी. 3. बोलीदारांर्न वरील ई-निविंदेमध्ये ईलेक्ट्रॉनिकली सहभागी होण्याकरिता केवळ वेबसाइट www.ireps. gov.in च्या माध्यमातून सहभागी होता येईल व ई-निविदेच्या संबंधात मॅन्यअल प्रस्ताव गहित धरले जातील. मॅन्युअल प्रस्ताव जर सादर केल्यास ते उघडण्यात येणार नाहीत वा गहित धरले जाणा नाहीत. 4. अधिक चौकशिकरिता. संपर्क साधाव वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (कोचिंग), ॲनेक्स इमारत, 1 ला मजला, मध्य रेल्वे, छशिमट मुंबई. 5 बोली सार्वजनिक प्रॉक्युअरमेंट धोरण (भारतामध बनावटीची) आदेश 2017 दि. 15.06.2017 अनुपालन आहे व इंडस्ट्रियल प्रमोशन ॲन्ड पॉलिसी, कॉमर्स मंत्रालय यांच्याद्वारे सक्यूलिटेड रेल्वे मंडळ पत्र क. 2015/RS(G)/779/5 दिनांक 03.08.2017 आणि 27.12.2017 अनसार जारी करण्यात आली आहे रेल्वे मदतवाहिनी 139

वरील दोन्ही प्रशिक्षणांच्या माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०३

भाजीपाला निर्यात, रजिस्ट्रेशन प्रक्रिया

पणे. ता. ३० : भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्याची देशांतर्गत व परदेशात SIILC निर्यात करायची इच्छा असेल तर त्यासाठीची प्रक्रिया काय आहे?, फार्मची नोंदणी कुठे व कशी करावी?, निर्यातदारांना भाजीपाला

परविण्यासंदर्भातील प्रोसेस काय आहे? याबाबत मार्गदर्शन करणारी भाजीपाला निर्यात व्यवस्थापन ही तीन सत्रांची ऑनलाइन सर्टिफिकेट कार्यशाळा ७ व ८ मे रोजी आयोजिली आहे. यात भाजीपाला निर्यातीतील संधी, फार्मचे रेजिस्टेशन, क्वालिटी पॅरामीटर, क्वारंटाईन रोग व किडींचे व्यवस्थापन, रेसिड्य मॉनिटरिंग, व्हेज नेट सिस्टीम, निर्यात प्रक्रिया, डॉक्युमेंटेशन, अपेडाच्या योजना आर्दीविषयी निर्यात सल्लागार, अपेडाचे अधिकारी मार्गदर्शन करतील. तसेच प्रत्यक्ष भाजीपाला निर्यातदार शेतकरी अनुभव सांगतील. प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार रुपये.

संपर्क : ९८८१०९९७५७, ७२१९६११३०६

गुळ निर्मिती, ऑटोमेशनवर कार्यशाळा

रसायनविरहित सेंद्रिय गुळाला अधिक दर मिळतो. अशा दर्जेदार गूळाची निर्मिती ऑटोमेशन पद्धतीने कशी करावी, याबाबत ऑनलाइन कार्यशाळा उद्या रविवारी (ता. २) आयोजिली आहे. यात गुळापासून बनविता येणारे प्रकार, गुळाचे

> चॉकलेट आकाराचे क्यूब्स, ऑटोमेशन प्रक्रिया, मशिनरी, अंदाजे गुंतवणुक, गुळाचे मार्केटिंग इ.विषयी गुळ निर्मिती व ऑटोमेशनचा दहा वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ संजीव कलकर्णी मार्गदर्शन करतील. तसेच यशस्वी उद्योजक अनुभव सांगतील. प्रतिव्यक्ती शुल्क पाचशे रुपये.

संपर्क : ९१४६०३८०३१

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी.

कार्यपद्धती

शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावी. नोंदणीची प्राथमिक प्रक्रिया इ.विषयी ऑनलाइन प्रमाणपत्र कार्यशाळा सोमवारी (ता. ३) सकाळी साडेअकरा वाजता आयोजिली आहे. यात कंपनी कार्यपद्धतीबरोबरच कंपनी का. कशासाठी, कंपनी स्थापनेसाठी आवश्यक संचालक. KK सभासदांची संख्या, कंपनीचा उद्देश आणि उद्दीष्ट, नोंदणी कुठे करावी, कागदपत्रे, कंपनी चालविण्याचे व्यवस्थापन CCMM आणि कार्यपद्धती इ.विषयी मार्गदर्शन होईल. कंपनी स्थापनेची सर्व तयारी असणाऱ्यांसाठी सेवा व मार्गदर्शन देण्याचेही नियोजन आहे. प्रतिव्यक्ती शुल्क २५० रुपये. संपर्क : ७४४७४४३१९८ —

प्रशिक्षणार्थी ११० जवानांना कोरोना

हिंगोली, ता. ३० : येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या ३१२ पैकी ११० प्रशिक्षणार्थी जवानांचा कोरोना अहवाल शक्रवारी (ता. ३०) पॉझिटिव्ह आला. प्रशिक्षणस्थळी ३१२ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यातील २८२ जणांचा अहवाल शुक्रवारी आला. त्यात ११० जवान कोरोनाबाधित आढळले. ३३ जवानांचा अहवाल प्रलंबित आहे.

